



## वसई-विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग (मुख्यालय)

दि.३१/१०/२०२२

### प्रेसनोट

सरदार वल्लभभाई पटेल यांची दिनांक ३१ ऑक्टोबर ही जयंती तसेच केंद्र शासनाच्या सुचनेनुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता नवीन विवा महाविद्यालय, विरार पश्चिम येथे वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत "एकता दौड" चे आयोजित करण्यात येऊन सदर कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

सदर कार्यक्रमांतर्गत सकाळी ७.१५ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून एकूण ३ कि.मी.धावणेच्या "एकता दौड" स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते, यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच कुवैत येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत मुलींच्या १८ वर्षाखालील वयोगटात ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक व मेडली रिले या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या विरार येथील रहिवासी कु.ईशा जाधव हिनेही सदर कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.

एकता दौड स्पर्धेच्या समाप्तीनंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण कोल्हे, उप-आयुक्त पंकज पाटील, शंकर खंदारे, सर्व सहा.आयुक्त, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग इ. उपस्थित होते.

मा.आयुक्त महोदयांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालय विरार(पूर्व) येथे स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच ईशा जाधव आणि तिचे प्रशिक्षक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

क्रीडा विभाग (मुख्यालय)  
वसई विरार शहर महानगरपालिका